

पुकरण - १
=====

* प्रस्तावना *

=====

[पृष्ठ शु. १ ते ४]

* पृकरण - १ - ले *

= = = = = = = = =

० प्रस्तावना ०

= = = = = = = = =

इतिहासाचे अवलोकन केले असता पूर्वपार चालत आलेली एक पद्धत किंवा वस्तुस्थिती दिसून येते. कोणत्याही देशमध्ये, राज्यामध्ये जेव्हा परकीय लोक प्रवेश करतात, त्याकेळी कोणता ना कोणता विशिष्ट हेतु ठेवून असतात. मग तो व्यापाराचा असेल, सांस्कृतिक देवाण- धेवाणीचा असेल किंवा राजकीय असेल. त्यामुळे दूस-या मुलुखात गेल्यावर ते पद्धतशीर पावले टाळताना दिसतात. अगदी जवळचे उदाहरण आपण इंगजाचे पाहिले आहे. व्यापाराताठी येथे आले आणि राज्यांत बनले.

तोलापूरच्या इतिहासामध्येही अशी अनेक उदाहरणे ताफडतात की ज्यामध्ये अनेक परकीय लोकांनी राज्य करण्याच्या किंवा व्यापाराच्या दृष्टिने तोलापूर मध्ये प्रवेश केला होता. उदा. चालुक्य, राष्ट्रकूट, नवोदित चालुक्य, बहामनी, निजाम अशा अनेकांनी तोलापूर ताब्यात घेले. त्याच वरोबर पूर्वीपासून गुजराती, मारवाडी, लिंगायत अशा अनेक तमाजांनी व्यापाराताठी प्रवेश केला.

परन्तु तामान्यतः दूस-या राज्यात स्थायिक होउन राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करणे व तेथे यश मिळविणे ही तशी छठीच गोष्ट आहे. विशेषज्ञः सध्याच्या लोकांशाही राज्यात स्थाताठी ततात प्रयत्नशील असेहे आवश्यक ठरते. म्हणेच प्रथम लोकांचा विश्वात तंपादन करणे, तमाजामध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे, लोकमत आपल्या बाजूने कळविणे व सळूण्य राजकीय तहभागाविषयी लोकांमध्ये जागृती घडवून आणेहा या तर्व गोष्टींवरोबरच आर्थिक क्षेत्रामध्ये कळ प्राप्त करणे महत्वाचे किंवदूना अपरिहार्य ठरते. तरच त्या व्यक्तीस राजकीय नेतृत्व करणे शक्य होते. त्यादृष्टिने तोलापूरमधील आर्थिक व राजकीय क्षेत्राचा विचार केला असता असे दिसते की, या दोन्ही क्षेत्रांमध्ये घेयील तेलुगु तमाजाने आपल्या कार्यकृत्वाने निश्चितच सु महत्वाचे स्थान निर्माण केले आहे.

वस्तुतः हे तेलुगु विष्णुर लोळ मूळये आँधु पुदेशातील. कोण्ठाही खात किंवा विशिष्ठ देतु न ठेवता केवळ उदरनिर्वाहाच्या शोधात येथे आले व कालांतराने हळू-हळू सर्व क्षेत्रात कळाने आपला पुभाव निर्माण केला व तेथे आपले पाय भक्कम रोवले. विशेषतः आर्थिक व राजकीय क्षेत्रात आपले खात स्थान निर्माण केले जाहे. तेलुगु समाज येथे आल्यापातून आजवर्तीच्या १५० वर्षांच्या कालखंडात आपल्या विकासाची त्यांनी केलेली वाटचाल कुतुहलपूर्ण आहे. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे अर्थात १९४७ पातूनचा काळ हा त्यांचा देदिप्पमान काळ मानावा लागतो. याच काळात राजकीय क्षेत्रातही त्यांना विशेष यश मिळालेले असल्याने त्यांच्या राजकीय कार्याचा तर्वत्समावेश आढावा घेण्याचा इत्युत शोधनिर्बंधामध्ये पुर्यन केला आहे.

तेलुगु नेतृत्वाच्या राजकीय तहभागाचा विचार करीत अक्ताना आणखी काही गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे त्यांनी ऐक्षणिक, धार्मिक,आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगति देखिल घ्यानात घ्यावी लागते. कारण या क्षेत्रांमधील कार्यविरच तेलुगु नेतृत्वाचे यश आधारलेले आहे. या तर्व घटकांचा या शोध निर्बंधात समावेश करीत अक्ताना शोध निर्बंधाचे घार किमाग केले आहेत.

या परिचयात्मक पुकरणानंतर दूस-या पुकरणामध्ये तेलुगु तमाज आँध्रप्रधन तोलापूर मध्ये नेमका ठेण्डा आला, त्यामधील त्यांचा उददेश कोणता होता, व येथे येऊन स्थायिक होताना व स्थैर्य प्राप्त करीत अक्ताना कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरल्या याचा आढावा घेताला आहे. परंतु याच बरोबर तोलापूर शहराचा थोडक्यात इतिहात व येथे आलेल्या विष्णुरांसाठी येथील अनुकूलता याचाही विचार आवश्यक ठरतो. तोलापूरच्या इतिहासावस्त अते दिलते बी येथे पूर्वीपातून तळत बाहेस्त लोक येत राहिले व येथे सामाजिक राहिले. त्यामुळे राजकीय आणि आर्थिक,विशेषतः व्यापाराच्या दृष्टिने तोलापूर महत्वाचे शहर बनले असल्याने बाहेरच्या राज्यातून आलेल्या तर्वय लोकांना त्याचा कायदा मिळविणे शक्य झाले. तता तो तेलुगु विष्णुरांनाही मिळविता आला.

तित-या प्रकरणामध्ये तेलुगु समाजाच्या सोलापूरमधील आर्थिक व सामाजिक कार्याचा आटावा घेतला आहे. साधारणतः व्यक्ती पृथम प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर अधिकारिक आर्थिक विकास साधण्यासाठी कृतिशील बनते. तेलुगु समाजानेही हा मार्ग स्विकारला. बैंका, सुलगिरण्या, विष्कर संस्था इत्यादी व्दारे या समाजाने आर्थिक क्षेत्रावर मोठा ताबा मिळविलेला आहे. या आर्थिक पुर्वतेतूनप त्यांचा राजकीय सहभाग प्रभावी बनला. तते पहाता स्कूल्य अधुनिक राजकारणाचा पाया आर्थिक बनला आहे. परन्तु तेलुगु समाजाने आर्थिक क्षेत्रावरोबरच ऐक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही लक्षणीय भर टाकली आहे. त्यांच्या या क्षेत्रातील कार्यामुळे ते सोलापूरकरांच्या निकट सहवासात आले व येथील जीवनात समरत होऊ शकले. त्यातूनप त्यांच्या राजकीय नेतृत्वाला आकार घेऊ लागला.

तेलुगु समाजाच्या राजकीय नेतृत्वाचे व त्याच्या सहभागाचे विश्लेषण चौथ्या प्रकरणामध्ये केले आहे. पृथम राजकीय सहभागाची संकल्पना स्पष्ट बस्त तेलुगु नेतृत्वाच्या राजकीय सहभागाचे अवलोकन केले आहे. आपले नेतृत्व कायम राखण्यासाठी व प्रभावी करण्यासाठी त्यांनी काय केले याचा आटावा घेतला आहे. गारम नेतृत्व करण्यासाठी, राजकीय क्षेत्रात आपले स्थान प्रभावी करण्यासाठी सतत कार्यरत रहावे लागते. तेलुगु नेतृयांची झोणी सामाजिक क्षेत्रात तर झोणी आर्थिक क्षेत्रामध्ये कार्य बस्त नेतृत्व मिळविले आहे. म्हणजे त्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा त्यांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व मिळविलाना उपयोग झाला असे दितले. त्याआधारे स्थानिक, राज्य व केंद्रीय पातळीवर तेलुगु नेतृयांनी सातत्याने नेतृत्व केले आहे. आणि त्याचा फायदा तेलुगु समाजाच्या व पर्यायाने सोलापूरच्या विकासाला बसा झाला याचे विवेचन या प्रकरणात केले आहे.

झोण्याही संशोधन कार्यात संकलित केलेली माहिती सुसंगत मांडली असला त्या संशोधनाच्या विष्याचे सुस्पष्ट, सूत्र चित्र तयार होते. त्यावस्त काढी निष्कर्ष काढणे शक्य होते. त्यानुसार सोलापूर मधील तेलुगु नेतृत्वाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाचे स्पष्ट चित्र शोध निबंधाच्या दूत-या, तित-या व चौथ्या प्रकरणांमधून निर्माण होते. त्यातून निष्पत्त झालेले निष्कर्ष गेस्टच्या प्रकरणामध्ये मांडले आहे.

अभ्यास पद्धती -

तेलुगु विष्णुर समाज हा कोणत्याही पूर्व नियोजित हेतुने केये आलेला नसून केवळ उदर निर्बहिताती मजल-दरमजल करीत आला. इतकेये नव्हे तर कोणत्या स्का ठराविल तालामध्ये आला असे नव्हे, तर टप्प्या-टप्प्याने, गटा-गटाने येत राहिला. त्यामुळे त्यांच्या आगमनाविषयीची अथवा तुसवातीच्या कांडातील परिस्थितीची निश्चित माहिती देणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही. या कारणात्तव शोध-निबंधाचा भर विशेषः तेलुगु राजकीय नेत्यांच्या, व्योवृद्ध व्यक्तिंच्या, तसेच तेलुगु नसेल्या परन्तु तेलुगु समाजाशी अनेक वर्षे संबंधीत असेल्या व्यक्तिंच्या मुलाखातींवर आहे.

निरनिराब्ध्या व्यक्तिंच्या मुलाखाती, कर्मानष्ट्रांची भाक्रे, आत्मचरित्र, त्मरणिका, गौरवग्रंथ, अहवाल व अन्य काही पुस्तके अशां ताथांच्याही वापर बळं शक्य तितकी माहिती तंकित केली आहे.

मुलाखाती घेत अस्ताना जे अनुभव आले, त्याबळ असे दितते की णाही मुलाखातीमुळे मागद्या कांडातील माहितीशी दुवा ताथाला जातो आहे, तर णाही केत मुलाखातीमधील माहितीला अन्य आधार तापडत नाही. परन्तु तरीही जास्तीत-जास्त माहिती मिळविण्याचा व ती तांधाच्याचा प्रयत्न बळ त्या आधारे हा शोधनिबंध तयार केला आहे.

तेलुगु नेतृत्वाचा सहभाग राजकीय व आर्थिक क्षेत्रात जरी स्वातंत्र्यपूर्व कांडातही असला तरी त्यांचा खरा भरभराटीचा काढ स्वातंत्र्यापासूनया आहे, व म्हणून स्वातंत्र्यपूर्व कांडातील घटनांचा आढावा घेणे महत्वाचे ठरले तरी त्याच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त विधार स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा करणे आवश्यक आहे व त्यासाठीच या शोधनिबंधाला स्वातंत्र्योत्तर कांडातील राजकीय नेत्यांचा सहभाग अशी जोड दिलेली आहे.